

ବିଦ୍ୟାର ପଦବୀ

ऐंधोही चक्रवाकात उद्देश्यान पुरुषा म्हणतो आहे,

आपल्या परिस्थितीवर्ण दुसः-याच्या अवस्थेचे अनुमान करावे
असे अस्ताना म्हणजे तुला परिनविरहाचे दुःख झात अस्तानाही माझ्याकडे
तू दुर्बिक्षा करतोस १ "

अशा प्रकारे या संकेताचा वापर नाटकांतून केला जातो. याबाबत
असे सांगतात की वियोगी रामाचा विलाप ऐकून चक्रवाक जोडपे हसले म्हणून
रामाने त्यांना शाप दिला. तेछ्हा पासून चक्रवाकांचा विरह होउ लागला.
आणि ही कल्पना साहित्यात ब-याच ठिकाणी घेऊ लागली. चक्रवाकांची
ही अवस्था असी कोणामुळे होते १ त्यांना एकम्हांच्या बदल ही ओढ,
हे आकर्षणा का वाटते १ ते एकम्हांसाठी खटे वेडे का होतात १ याला
कारण मदनय !.

२] मदन - मदन ही एक नैसर्गिक शक्ती, प्रेमदेवता. अशा प्रकारचा संकेत
ताहित्यात ढूऱ्ह आहे. या मदनाला शंकराने आपला तिसरा केंद्र उघाडून
भास्म केले. तेछ्हा पासून तो "अनझग" झाला. मदनाचे जे पंचबाण ते
वसंतशत्रू त्याला पुरवितो आणि तस्याजनांच्या मनात प्रेमावना जागृत करतो
असा संकेत आहे. या मदनाचे पंचबाण म्हणजे असोक, अरविंद, [तांबडे कमळ]
आम्रमंजिरी, [कुरबक [कोरांटी]] आणि नवमलिल्का [जुळी, मोगरा], नील
कमळ हे होत. यांच्या योगे मदन आपल्या फुलांच्याच धानुष्यावर हे फुलाचे
बाण जोडतो म्हणून त्याला पुष्पधान्वा असे ही म्हणतात. कामदेव हे ही
त्याचेच आणाभारी एक नाव.

जवळजवळ तर्व तंसूत नाटकांमध्ये या मदनाचा उल्लेख आलेला आहे.
स्वप्नवासवदत्तासु नाटकात तर उद्यन —

"पैषेषुर्मदनो यदा कथमयं षष्ठः शारः पातितः १ ॥ १.४ स्व.

असे विहारतो तर विक्रमोर्धारीयाचा नायक पुरुषा —

"आदर्शनात् प्रविष्टा सा मे सुरलोकसुन्दरी छद्यसु
बाणोन मळरकेतोः कृतमार्गमन्द्यमातेन।। २.२ वि.

कामदेवाने बनविलेत्या [दाढा विलेत्या] मागानि ती सुराङ्गना उर्वरी पाढ-
ताक्षणीच माझ्या वित्तात सामादून गेली." असे म्हणातो. तर पुढे
सका दाणी तो —

"अलब्धाफलनीरतं मम विधाय तस्मिन् जने
समागममनोरथं भवतु पंचबाणः कृती।। ११.२ वि.

'माझी प्रियामीलनाची आस निष्पैळ ठरवून तो मदन तरी कृतकृत्य होवो !'
असे म्हणातो.

यादून वेगळा संदर्भ मालविकाग्रिम्भिरात् दित्तो
विधात्रा कामस्य बाणः विषदिग्धाः परिकल्पितः।। १३.२ मा.

येथे तर नाटककाराने प्रत्यक्षा नायिकेलाच कामदेवाचा विषालिप्त बाण "म्हणून तंबोधाले आहे.

तर शाकुन्तलाचा नायक राजा द्वज्यन्त म्हणातो —

"मदनबाणहातोऽस्मि हतः पुनः"

"आप्याच मदनबाणांनी धायाळ इलेला मी पुरता ठारच इलो की !"

तसेच मृद्घकटिकात ही शार्विलक आपल्या प्रेयसीचे मदनिकेचे वर्णन
पुढील इड्डात करतो —

मदनपि गुणोर्विशोषायन्ती रतिरिव मूर्तिमती विभाति येयम्
मम छद्यमनङ्गवद्द्विन तप्तं श्वामिव चन्दनश्चारीतलं करोति।। ४.४ मू.

तारांगा हा मदन तर्व नाट्यसृष्टीत श्रूत उरला आहे. त्याने तर्व संस्कृत नाटकारांना भास्तु टाकले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. असा हा मदन वसंतशूत कार्यरत होतो म्हणून वसंताला मदनसळाा म्हणातात.

३] वसंत - "वसंत" तहा झूपीकी एक. या शूतूत मदन कार्यरत होतो. वसंत त्याला तहाच्यक होतो असा संकेत आहे. हा वसंतांची प्रत्येक संस्कृत नाटकात न युक्ता आपली हजेरी लावतोय. वसंतकाढी केवळ मानवी युग्मांच्या मनात प्रेमभावना जागृत होते असे नव्हे तर प्रमर-प्रमरी, दिख्प-विष्णी, कोकीळ-कोकीळ, यातारखारी निसर्गातील जोड्याही या नैसर्गिक रतिभावनेने भारून जातात. ट्याकूळ विरही युवक युवतींना हा काळ मीलनयोग्य भास्तो. विरह संपादा असारी ओढ ही याच काबात निर्माण होते. कारण वसंतकाढी तारी सृष्टीच लावण्यवती झालेली असते. असारा वसंताचा उल्लेढा मीलनप्रसंगी आणि विरह-प्रसंगी संस्कृत नाटकारांनी नायक-नायिकांच्या रतिभावना स्पष्ट करण्याताठी केलेला आढळतो. याच्या शिवाय राज्याड्यातील प्रेमदवनाला शोभा नाही! बहुतेक नाटकाचे नायक राजे असल्यामुळे त्यांच्या मनाला विरंगळा देणारे प्रेमदवन हवेच! याच प्रेमदवनातील असांक वृक्षाकडे वळ या, ज्याची फुले म्हणाजे मदनाचा एक बाण होय, आणि नाटकात असांक घेतो तो रका संकेतातह —

४] असांकवृक्षाचे दोहद — असांक वृक्षाचे डोहाके पुरविल्याचे बरेच उल्लेढा संस्कृत ताहित्यात येतात.

निसर्गांशी एकस्य होउन मानवी भावनांचा अविष्कार निसर्गात दाखाविणारे एक उत्कृष्ट उदा. म्हणजे असांकाचे दोहद. दोहद म्हणाजे अंतःकरणाची अनावर इच्छा, मन छोडून घोणारी इच्छा, या तामान्य अर्थावर्त ती गर्भवती स्त्रीची इच्छा असा विशेष अर्थ त्याला प्राप्त झाला. वृक्षांबाबत ही इच्छा फुले कळे घेण्याबाबत मानली जाऊ लागली.

अशांकाया डोहाबा रसिकेहा कळस करणारा आहे. सुंदर लालीने पायात पैंजण घालून, पायाला अबित्याया रंग लावून त्याच्यावर घरणाधात करावा मग त्याला पुले येतात. असा सेकेत आहे. घरणाधात करणारी स्त्री सुंदर असणे आवश्यक आणि तिने शृंगारलेल्या पाऊळांनी त्याला स्पर्श करण्याची कल्पनाही मोहक. या अशांकाला पुले लागली की ती जणू त्या स्त्रीच्या ताँदयांची पावतीच निसगनि या स्थाने दिली म्हणावे लागते.

याचा उल्लेख मालविकाग्रिमिलात आला आहे. व नायक नायिकेच्या भेटीला ही हा अशांक सहाय्यक बनला आहे.

"कथम्शांकदोहदनिमित्तोर्यमारम्भः ।"

अनेन तनुम्यमा मुखारन्मुराराविणा
नवाम्बुरुहकोम्लेन घरणेन संभावितः
अशांक यदि तथ स्व कुसौर्मन् संपत्त्यते
तृथा वहति दोहदं ललितकामिताधारणम् । १७. ३ मा.

अशांक दोहद पुराविण्याची छऱ्या तसेच अशांकाने पुलावे ही राजाची मनीषा आणि पाठापाठ

"देवी अनेनाशांककुसुमवृत्तान्तेन प्रतादसुमुखी भविष्यति" ही उघान पालिकेची घोषणा अशांकवृक्षाच्या तंदर्भातील सेकेताची निर्दर्शक स्थाके होत.

राजाच्या प्रमदवनात अशांक वृक्षाप्रमाणे झारही अनेक वृक्षावेली असतात. त्यात पुष्करिणी ही असते. तीत असतात कमळे. नीलकमल तर मदनाच्या एक बाणघ. आणखांही कमळे असतात. त्यांना संस्कृत साहित्याने सेकेत विषाय बनविले आहे.

५] कमळ - कमळाचे दोन प्रकार मानले आहेत.

१] पद्म आणि २] कुमुद

पद्म म्हणजे सूर्यविकासी कमळ आणि कुमुद म्हणजे चंद्रविकासी कमळ. सूर्यविकासी कमळे ही सूर्योदयाबरोबर उमलतात आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटतात. चंद्रविकासी कमळे चंद्रोदयाबरोबर उमलतात. चंद्रविकासी कमळे सूर्याच्या बाबतीत उदासीन असतात. हा संकेत संस्कृत ताहित्याने जमला आहे. अहोरात्रा कमळे प्रफुल्ला रहावीत म्हणून नितगानि ती दोन प्रकारात निर्मिली असावीत असे वाटते. याचाच वापर शाकुंतलामध्ये केलेला आहे.

कुमुदान्येव शशाङ्कः सविता बोधयति पइजान्येव ।

वशिनां हि परपरिग्रहसंलेषा पराइमुखी दृतिः ॥ २८.५

मनोनिग्रही लोकांची वृत्ती परस्त्रीशी संर्क ठेवण्याच्या बाबतीत उदासीन असते हे सांगण्यासाठी चंद्रविकासी कमळे आणि सूर्यविकासी कमळे यांचा संकेत कवीने वापरला आहे. भवभूतीने ही आपल्या उत्तर राम्यरितात --

"विकसति हि पतइ. गत्योदये पुण्डरीकं ।" असा उल्लेखा केलेला आटब्बो.

संस्कृत संकेतस्थात चंद्रविकासी कमळे आणि सूर्य विकासी कमळे ही जडी स्ट झाली आहेत--

त्याप्रमाणेच चन्द्रकान्त मारी आणि सूर्यकान्त मारी ही कल्पना स्ट आहे.

६] चंद्रकान्त मारी -- हा चंद्रकिरणानी पाझरतो असा ही एक संकेत आहे.

उत्तर राम यरितात याचा वापर

"द्रवति च हिमरशमादुदगते चन्द्रकान्तः ।"

अशा प्रकारे केला आहे.

५] सूर्यकांत मणी - सूर्याचि तेज पाढून आपलेही तेज त्याला दाढाविणारा
दुस-याचे तेज सहन न करणारा असा हा मणी --

म्यूरवैरश्रान्तं तपति यदि देवो दिनकरः
किमाग्नेयोग्रावा विकृत इव तेजांसि वामति ॥ १४. ६

उत्तर

म्हणजे सूर्यकांत मणी त्याची उपमा रामाने लवाला दिली आहे.
बाणोदार व्यक्ती इतरांचे तेज सहन करीत नाहीत-

हे दाढाविण्यासाठी सूर्यकांत मणाचे उदा. भवशूतीने दिले आहे. या
संकेताबरोबरच पशुसृष्टीतील ही काही संकेत वाइमयात आढळतात
त्या पैकी --

६] घातकृता - काव्यरंपरेनुसार घातक पक्षी केवळ स्वाती नक्षत्राचेच
पावसाचे पाणी पितो. त्यासाठी तो आपली दृष्टी सारखी
भेदांकडे लावून बसतो. या संकेताचा वापर विक्रमोर्वशीयात नायिकेच्या
मीलनाची इच्छा बाबूगून प्रमदवनात जाणा-या राजाच्या संदर्भात
केलेला आढळतो.

"अतस्तावत्वया दिव्यरताभिलाषिणा घातकवृत्तस् गृहीतम्।"
असे विद्वाणक राजाला म्हणतो.

पशुपक्ष्यांप्रमाणेच वृक्षावेली वनस्पती यांच्या बाबतीतही काही
संकेत आढळतात.

७] कुदंब - हा वृक्षा आकाशात दृग जमले की कळ्यानी बहरतो आणि
पाऊ पडू लागला की तो फुलांगो.

याचा वापर उत्तर राम घरितात केलेला आढऱ्यतो.

नवनीलनीरधारधीर गर्जित --

क्षणाबद्धद्वुम्लकदम्बडम्बरसु । १७. ६. ५.

नव्या कृष्ण मेधाच्या गंभीर गर्जीने क्षणात कळया धारण करणा-या
कदंबवृक्षाची शोभा मला प्राप्त कळू दिली आहे. कुमार कुशाला
पाहून आपल्या मनोरथाना पुलग्याची संधी देणारा हा बालक म्हणजे
कदंबवृक्षाला फुले आणणारा कळयानी बहरविणारा न्या कृष्ण
मेधाच जणू असा उल्लेखा आला आहे. तर मृच्छकटिकात —

ओ मेधा ! गम्भरितरं नद त्वं तव प्रसादात्मरपीडितं मे
तंत्यशरोमांचितजातरागं कदम्ब पुष्पर्त्वमूर्मैति गर्त्तासु ॥ ४७. ५ मृ-

हे मेधा तू आणाऱ्यांची मोठ्या गंभीर आवाजात गरज. कारण
तुझ्याच कृपेने कामदेवाच्या पीडेने त्रातलेले माझो हे शारीर स्पर्शानि
रोमांचित बनले आहे. पुललेल्या कदम्ब पुष्पाप्रमाणे हे शारीर
स्पर्शानि रोमांचित झाले आहे.

१०] वेली — ला या वृक्षांच्या प्रिया मानल्या आहेत. वृक्षाच्या
आधाराने त्या रहितात. त्याचे वृक्षाशी मीलन होते असा संकेत
मानला आहे.

नवमालिकेहे सहकार वृक्षाशी मीलन झाल्याचा उल्लेख
शाकुन्तलात घेतो.

तटकारस्य स्वयंवरवधूः नवमालिका

तटकार वृक्ष म्हणजे आम्हेचा आणि नवमालिका म्हणजे जाई याच नवमालिकेचे शकुन्तलेने दनज्योत्स्ना असे नाव ठेवले होते.

वनस्पती - निरनिराळ्या औषधाची वनस्पतीच्या काढी विशिष्ट प्रभाव पडतो त्या विशिष्ट मुश्खानी युक्त असतात. या तम्भुतीने विवाहमालेतकाढी औषधाची (ओवण्याची) गुण्याची गरज होती त्यामध्ये अविधावाकरण आणि स्पतिनमर्दन असा दोन वनस्पतींचा उल्लेख "स्वप्नकातवदत्तम्" या नाटकात येतो.

अविधावाकरणाने पतीच्या आयुष्याचे वर्धान होते आणि स्पतिनमर्दनाने सवतींचा नक्का उतरविला जातो ऐसे स्वतः वासवदत्ताच पदमावती साठी ही माला गुंफते आहे. त्यामुळे उदयनाची प्रथाम पत्नी सूक्ष्मार्णनी जिवंत नाही तर स्पतिन मर्दनाची गरज नाही असे सांगून तिने मोठ्या खुबीने आत्मनाश टाळा आहे.

पूर्वी बहुपतिनत्वाची घाल स्ट होती म्हणून ह्या वनस्पतींचा वापर करीत असावेत.

